SC lets off Bhushan with just ₹1 fine

Soon after the judgment, Bhushan tweeted his photograph holding a ₹1 coin. He also tweeted that "my lawyer and senior colleague Rajiv Dhavan contributed 1 Re immediately after the contempt judgement today which I gratefully accepted." He also held a press conference later in the day, saying he proposed "to submit to the order and respectfully pay the fine."

The court said: "...the act committed by the contemnor (Bhushan) is a very serious one. He has attempted to denigrate the reputation of the institution of administration of justice of which he himself is a part," the

SC said. "We gave several opportunities and encouragement to (Bhushan) to express regret. He not only gave wide publicity to the second statement but also gave various interviews to press, thereby further attempting to bring down the reputation of this Court," the judges said. Brand launches to

Last year, the combined effect of IPL, World Cup and general elections resulted in the festive season reeling in only 25% of the annual ad spend at about ₹20,000 crore.

spur ads in festive

season

Media buyers are expecting companies to be liberal this time around and expect ad spends to clock around ₹20,000-25,000 crore worth of business during the months of October-December. As per a Madison Media study, ad spend in the second half of 2020 is expected to be about 6-13% higher than the second half of last year. The report says the total ad spend in 2020-2021 could be in the range of ₹55,000-58,000 crore.

up for the loss that the industry has suffered in the first two quarters of the year.

However, this will not make

According to Ashish Bhasin, CEO, APAC and chairman, India, Dentsu Aegis Network, the advertising industry will registera decline of 15-20% in FY21.

From the Front Page

Industry analysts say that companies are waiting to advertise during the next four months after months of cutting down on ad spends. Right now, the advertising industry is said to be functioning at about 70% of last year's levels.

phones and automotive companies are planning new launches ahead of the festive season. For instance, Panasonic is launching a new range of washing machines and refrigerators this festive season. Shirish Agarwal, head — marketing communications and brand, Panasonic demand for high-end consumer durables as we were confined to our homes, with limited or no domestic help. Therefore, we expect greater sales of high-end appliances such as 55-inch and larger TV models, 550-litre refrigerators, fully-automatic washing machines and grooming products this festive season."

Further the company will launch the Mi TV Horizon Edition in India on September 7. Given greater interest in owning a personal vehicle to avoid public transport, Kia Motors

will introduce a compact SUV, Kia Sonet, in September.

Other than these categories, e-commerce brands, OTT streaming services, mobile gaming apps, and edtech brands, too, will advertise during the festive season. "Brands in categories that are active during the summer like air-conditioners, fans, colas etc will remain dormant," says Navin Khemka, CEO, MediaCom, South Asia.

"While we do not expect a quick'V'shaped recovery, it will be a gradual growth with every month being better than the previous one. By Diwali, the ind-

ISMT Limited

Regd, Office: Panama House (Earlier Known as

Phone: 020-41434100 Fax: 020-26630779

E-mail: secretarial@ismt.co.in

Website: www.ismt.com

CIN:L27109PN1999PLC016417

NOTICE

Pursuant to Regulations 29 & 47 of the SEB

(LODR) Regulations, 2015, Notice is hereb

given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be

held on September 07, 2020 inter-alia, to

consider the Un-Audited Financial Results

for the guarter ended June 30, 2020

Further details will be available on the

Company's website www.ismt.com & Stock

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

For ISMT Limited

Company secretary

Chetan Nathan

Exchanges' website www.bseindia.com

31 August, 2020

Pune - 411014

Lunkad Towers), Viman Nagar,

ustry will observe a greater degree of normalcy," says Bhasin.

The early trends are promising. "With Ganesh Chaturthi, we have seen a healthy demand and gradual normalcy with most advertisers willing to spend at pre-COVID levels," says Ashish Sehgal, chief growth officer, advertisement revenue, Zee **Entertainment Enterprises.**

According to industry executives, IPL will not hamper the revenue prospects of other national broadcasters. The entire industry will see an influx of advertising, not limited to

IPL, as brands may wish to opt for less premium properties with which they can associate. To woo advertisers, Zee will

be launching new fiction and non-fiction shows during the festive season across several of its channels.

> "We are also launching and re-launching channels with a brand campaign refresh amongst others," Sehgal said. Other broadcasters like Viacom 18 and Sony Pictures Networks are launching their flagship shows such as Bigg Boss and Kaun Banega Crorepati during the same period.

ALPHALOGIC

ALPHALOGIC TECHSYS LIMITED

CIN: U72501PN2018PLC180757

Registered office: 405, Pride Icon, Kharadi, Pune-411014 (MH)

Email: info@alphalogiclimited.com, Web: www.alphalogicinc.com

Shareholders are hereby Informed that the (02nd) Second Annual General Meeting (AGM

of the Company will be held on Monday, 28th of September at 04:00 P.M. (IST) through

Video Conferencing (VC)/other Audio-Visual means (OAVM) to transact the businesses

as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening

n view of the continuing Covid-19 pandemic, and difficulty involved in dispatch of physica

copies of the notice of AGM and the annual report, the Ministry of Corporate Affairs (MCA

vide general circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 (hereinafter collectively referred

to as 'MCA Circulars') and the securities and exchange board of India (SEBI) vide circular

no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 (SEBI Circular), have permitted the Companies to conduct the AGM through VC/OAVM, during the calendar year 2020, in compliance

with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & the rules framed

thereunder and the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations

2015. Shareholders will be able to attend the AGM of the company through VC and their

presence through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under

r compliance with the above provisions and the circulars, the notice of the AGM and the

Annual Report for the Financial year 2019-20 will be sent to all the shareholders of the

Company whose email addresses are registered with the Company/Depository

The Notice and the Annual report will also be available on the company's website a

www.alphalogicinc.com and on the stock Exchange website at www.bseindia.com.

Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not

registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested

The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their totes on the business as set forth in the notice of the AGM and the facility of voting

through e-voting would also be made available during the AGM. The login credentials

for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall also be made

available to the shareholders through email. The Company has availed the services of

National Securities Depository Limited (NSDL) to facilitate e-voting. The detailed procedure

for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall be provided in

the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company

at www.alphalogicinc.com and on the website of NSDL at https://evoting.nsdl.com

Anshu Goel

to register/update their email addresses with the relevant depository Participant(s).

Participant(s)/Registrar & Share Transfer Agent (RTA).

Manner of registering/updating email addresses

Manner of casting vote through e-voting:

SUZLON ENERGY LIMITED

[CIN: L40100GJ1995PLC025447]

Regd. Office: "Suzlon", 5, Shrimali Society,

Near Shri Krishna Complex, Navrangpura, Ahmedabad-380009;

Tel.: +91.79.6604 5000; Fax: +91.79.2656 5540;

Website: www.suzlon.com; email id: investors@suzlon.com



NOTICE OF TWENTY FIFTH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty Fifth Annual General Meeting (the "AGM" or the "Meeting") of Suzlon Energy Limited (the "Company") will be held on Friday, 25th September 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC / OAVM) in compliance with the Companies Act, 2013 read with Circular No.14/2020 dated 8th April 2020, Circular No.17/2020 dated 13th April 2020 and Circular No.20/2020 dated 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) (collectively, the "Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM dated 29th August 2020 (the "AGM Notice"). The Company has appointed KFin Technologies Private Limited, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032, Email: einward.ris@kfintech.com; Toll Free No.1800-3454-001, the Company's Registrar and Share Transfer Agents ("KFintech" or "RTA"), to provide facility of VC / OAVM / remote e-voting / Instapoll for the Meeting.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 19th September 2020 to Friday, 25th September 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The Company shall, immediately after publication of this advertisement and on or before 1st September 2020 despatch the AGM Notice along with Annual Report containing Audited Financial Statements for the financial year ended 31" March 2020 on standalone and consolidated basis and the Reports of the Auditors and the Directors (together with annexures thereto) by email to all its shareholders who have registered their email addresses with the Company / RTA or depository / depository participants. In compliance with the requirements of the Circulars, hard copy of the same is not being sent to the shareholders for the Meeting.

In terms of the Companies Act, 2013, a member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and a proxy need not be a member of the company. However, since the Meeting is being held through VC / OAVM pursuant to the Circulars, the physical attendance of the shareholders has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the shareholders shall not be available for the Meeting.

All documents required to be kept open for inspection, if any, shall be open for inspection at the Company's Registered office and Corporate office between 2.00 p.m. and 5.00 p.m. on all working days (except Saturdays, Sundays and Holidays). Such documents shall also be made available on the Company's website (www.suzlon.com) to facilitate online inspection till the conclusion of the Meeting.

The procedure for registering email address, remote e-voting, attending the Meeting through VC / OAVM, and e-voting during the AGM (Instapoll) is given below:

A. Instructions for shareholders who have not registered their email address:

- The shareholders who have not registered their email address or registered an incorrect email address and in consequence the Annual Report, AGM Notice and e-voting instructions could not be serviced, may temporarily get their email address and mobile number updated with RTA by clicking the link: https://ris.kfintech.com/email_registration/ and following the registration process as guided thereafter.
- ii. It is clarified that for permanent registration of the email address, the shareholders are requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants, and in respect of physical holdings with the RTA, by following due procedure.
- iii. Those shareholders who have already registered their email address are requested to keep their email addresses validated with their Depository Participants / the RTA to enable servicing of notices / documents / annual reports electronically to their email address.
- iv. The shareholders who need assistance can contact the RTA, KFin Technologies Private Limited, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032, India, Email: einward.ris@kfintech.com; Toll Free No.1800-3454-001.

B. Instructions for Remote Voting through electronic means In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Regulation 44 of the Listing Regulations, the Company has

availed the services of KFintech for providing facility of electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting") to the shareholders of the Company. The following information is being provided to the shareholders in respect of remote e-voting:

- The shareholders may cast their votes on all resolutions set out in the AGM Notice using remote e-voting.
- ii. The e-voting rights of the shareholders / beneficiary owners shall be reckoned on the equity shares held by them as on Friday, 18th September 2020, being the cut-off date for the purpose. The shareholders of the Company holding shares, either in dematerialised or in physical form, as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- iii. The e-voting period commences from Tuesday, 22nd September 2020 at 9.00 a.m. (IST) till Thursday, 24th September 2020 at 5.00 p.m. (IST). Voting beyond the said date and time shall not be allowed and the remote e-voting facility shall be blocked.
- iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the AGM Notice is sent and is holding shares as on the cut-off date, i.e. 18th September 2020, may obtain the User ID and password for exercising their right to vote by electronic means and attend the meeting through VC / OAVM in the manner as mentioned below:
 - If the mobile number of the member is registered against Folio No. / DP ID Client ID, the member may send SMS: MYEPWD<space>DP ID Client ID or Event number (i.e. 5535)+Folio No. to 9212993399

Example for NSDL : MYEPWD<SPACE>IN12345612345678 Example for CDSL : MYEPWD<SPACE>1402345612345678 Example for Physical : MYEPWD<SPACE>55351234567

- . If e-mail or mobile number of the member is registered against Folio No. / DP ID Client ID, then on RTA's weblink (https://evoting.karvy.com), the member may click "forgot password" and enter Folio No. or DP ID Client ID and PAN to generate a password.
- If email or mobile number of the member is not registered against Folio No. / DP ID Client ID, then kindly refer to "Instructions for shareholders who have not registered their email address" given at Point A above.
- The facility for voting shall also be made available at the AGM and the shareholders who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM. The shareholders who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- vi. The AGM Notice containing the procedure and instructions for e-voting and for attending AGM by VC / OAVM is also displayed on the Company's website (www.suzlon.com) and on KFintech's weblink (https://evoting.karvy.com) as also available on the websites of the National Stock Exchange of India Limited and the BSE Limited.

C. Instructions for the shareholders for attending the Meeting through VC / OAVM:

- The shareholders will be provided with facility to attend the Meeting through VC / OAVM platform provided by KFintech. The shareholders may access the same at https://emeetings.kfintech.com and click on, "video conference", and access the shareholders login by using the remote e-voting credentials. The link for the Meeting will be available in the shareholders login where the EVENT and the name of the Company can be selected.
- Please note that the shareholders who do not have User ID and Password for e-voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote e-voting instructions mentioned in the AGM Notice.
- iii. The shareholders are encouraged to join the Meeting through Laptops with Google Chrome for better experience.
- iv. Further, the shareholders will be required to allow Camera, if any, and hence use Internet with a good speed to avoid any disturbance during the Meeting.
- Please note that participants connecting from Mobile Devices or Tablets or through Laptop connected via mobile hotspot may experience audio / video loss due to fluctuation in their respective networks. It is therefore recommended to use stable Wi-Fi or LAN connection to mitigate any kind of such glitches.
- vi. The shareholders who would like to express their views / ask questions during the Meeting may log on to https://emeetings.kfintech.com/ and click, "Post your Questions", to post their queries / views / questions in the window provided by mentioning their name, demat account number / folio number, email id, mobile number. Please note that questions of only the members', i.e. the shareholders who continue to hold shares on the cut-off date, will be answered. "Post Your Questions" shall commence on Tuesday, September 22, 2020 at 9.00 a.m. (IST) and shall close on Thursday, September 24, 2020 at 5.00 p.m. (IST). The shareholders may also send their questions by email to investors@suzlon.com. Log on to https://emeetings.kfintech.com/ and click, "Speaker Registration", by mentioning the demat account number / folio number, city, email id, mobile number and submit. The speaker registration shall commence on Tuesday, September 22, 2020 at 9.00 a.m. (IST) and shall close on Thursday, September 24, 2020 at 5.00 p.m. (IST).

D. Instructions for shareholders for e-voting during the Meeting session:

- The e-voting, "Thumb sign", on the left hand corner of the video screen shall be activated upon instructions of the Chairman during the Meeting proceedings. The shareholders shall click on the same to take them to the "Instapoll" page.
- ii. The shareholders to click, "Instapoll" icon to reach the resolution page and follow the instructions to vote on the resolutions.
- iii. Only those shareholders who are present in the Meeting and have not casted their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the Meeting.

Mr. Ravi Kapoor, Practicing Company Secretary, has been appointed as Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner.

In case of any queries / grievances pertaining to registering email address, attending the Meeting through VC / OAVM, e-voting during the AGM (Instapoll) and remote e-voting, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for the shareholders and e-voting User Manual available at the 'download' section of the RTA's weblink: https://evoting.karvy.com or call KFintech on 1800-3454-001 (toll free); Contact person Mr. Ganesh Chandra Patro, Senior Manager, KFintech or write to KFin Technologies Private Limited, Unit: Suzlon Energy Limited, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032 at 040-67162222 or at 1800-3454-001 (toll free); email: einward.ris@kfintech.com.

For Suzlon Energy Limited

Geetanjali S.Vaidya, Company Secretary.

For Alphalogic Techsys Limited acting on an advertisement in any manner whatsoever. Place: Pune Date: September 01, 2020

CIN-L18101DL2005PLC134879

INDOSOLAR LIMITED

Regd. Office: C-12 Friends Colony (East), New Delhi-110065, India Website: www.indosolar.co.in | Email : cirp.indosolar@gmail.com

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2019 (Rs. in Lakh except EPS) Quarter Quarter Quarter Year **Particulars** No. Ended Ended Ended Ended 31.03.2019 30.06.2018 30.6.2019 31.03.2019 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 8.42 10.01 1,458,47 1,612.85 Total Income (1.024.97)(3,750.55)(9.682.18)Profit/(Loss) before exceptional items (209.48)(3,750.55)(209.48)(1,024.97)(52,501.30)Profit / (Loss) before tax Net Profit/(Loss) after tax (209.48)(3.750.55)(52,501,30)(after exceptional items/extraordinary items) (1.024.97)Total Comprehensive for the period Income (Comprising Profit/(Loss) and other comprehensive Income (209.48)(1.024.97)(3.747.66)(52,495,53)VI Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- each) 37,206.71 37,206.71 37,206.71 37,206.71 XIII Other Equity - (1,35,355.20) Earnings per equity share (EPS) (Face value of Rs. 10/- each) (not annualised): (0.06)(0.28)(1.01)(14.11)Basic (Rs.)

Notes:

Diluted (Rs.)

Place: New Delhi

Date: 31.08.2020

 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2019 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The complete format of the said Financial Results is available on the Stock Exchanges websites at www.bseindla.com; www.nseindla.com and also on Company's website i.e.www.indosolar.co.in

(0.06)

The Company Indosolar Limited is under Corporate Insolvency Resolution Process and in terms of the order of Hon'ble NCLT dated 12th April, 2019 the powers of the board of directors are suspended and are vested in the Resolution Professional and Its affair, business and assets are being managed by the Resolution Professional. The Resolution Professional is performing the function as mentioned under Insolvency and Bankruptcy Code.

For Indosolar Limited

Resolution Professional

(1.01)

(14.11)

(A company is under corporate insolvency resolution process vide NCLT order) Anand Kumar Agarwal Gulshan Gaba

Chief Financial Officer

(0.28)

(T) IDBI mutual

IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005

Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in NOTICE CUM ADDENDUM NO.09/2020-21

CHANGE IN KEY PERSONNEL

Investors are requested to take note of the following change in the Key Personnel of IDBI Asset Management Limited ("IDBI AMC"):

Mr. Ajit Joshi, Company Secretary and Head - Legal has also been appointed as the Head -Compliance and a Key Personnel of IDBI Asset Management Limited with effect from September 01, 2020. A brief profile of Mr. Ajit Joshi is as follows:-Age Designation Qualification Experience

Name	Age	Designation	Qualification	Experience
Mr. Ajit Joshi	49	Company Secretary	B.Com, C.S.	Mr. Ajit Joshi has over 27 years of experience in Banking, Secretarial and Compliance > Worked with HSBC as Officer for 15 years > Worked with Aryaman Financial Services Ltd (SEBI Registered Merchant Banker) as Company Secretary for 2 years > Worked with Garware Industries Ltd as Company Secretary for 6 months > Worked with SBICAP Trustee Co Ltd (SEBI Registered Debenture Trustee as Company Secretary & Compliance Officer for 8 years > Presently working with IDBI AMC as Company Secretary since January 2019

Mr. Rajender Kumar, ceases to be the Head - Compliance and Risk Management and a Key Personnel of IDBI Asset Management Limited with effect from August 31, 2020.

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual fund, as amended from time to time.

All other terms & conditions of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual fund will remain unchanged.

> For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place: Mumbai Date: August 31, 2020

Head - Compliance and Risk Management

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialexp.e

31" August 2020

Pune



India, says, "There was a latent

Consumer durables, smart-Xiaomi launched an afford-

able smartphone, the Redmi 9, priced at ₹8,999 on August 27.





OSBI

इंटरनेट बैंकिंग विभाग, स्टेट बैंक ग्लोबल आयटी-केंद्र, सेक्टर-11, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई - 400 614. शध्दीपत्रक-उ

कृपया दिनांक: 02.03.2020 ची आरएफपी नं. एसबीआय/जीआयटीसी/सीजीएम (सी अँड ओ)/आयएनबी/2020/691 पहा जी 02.03.2020 तारखेच्या ''वेब/मोबाइल पेजेस/स्क्रीन्स परफॉर्मन्स मॉनिटरिंगसाठी सेवा खरेदी करण्याकरिता'' आहे, शृध्दीपत्रक-3 बॅंकेच्या https://www.sbi.co.in वेबसाइटवर 'प्रोक्युरमेंट न्यूज' अंतर्गत अपलोड केले आहे आणि तिथून घेता येईल. बोली सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ 09.09.2020 रोजी दुपारी 03.00 पर्यंत आहे.

स्थान: नवी मंबई उप महाप्रबंधक (इंटरनेट बैंकिंग विभाग) दिनांक: 01/09/2020

OSBI

मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स विभाग, कॉर्पोरेट केंद्र, स्टेट बँक भवन, 8 वा मजला, मादाम कामा रोड, मुंबई - 400 021.

प्रस्तावाची विनंती

भारतीय स्टेट बैंकेने व्हिडिओ मेकिंग एजन्सींच्या (आरएफपी नं. सीसी/एम अँड सी/ 2020-21/03) नेमणुकीसाठी प्रस्तावाची विनंती (आरएफपी) जारी केली आहे. कृपया, बैंकेच्या https://bank.sbi वेबसाइटवर भेट द्या. तपशीलवार आरएफपी कागदपत्रांसाठी 'प्रोक्युरमेंट न्यूज' पहा. जर असतील तर, ह्या संबंधातील भावी घोषणांसाठी कृपया वेबसाइट पहात रहा. उप महाप्रबंधक दिनांक: 01.09.2020

(मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स



अंचल दबावग्रस्त अस्ति वसुली शाखा, पुणे ओंकार ज्योती निवास, दुसरा मजला, आदर्शनगर, मार्केटयार्ड रोड, गुलटेकडी, पुणे-४११०३७.

बँक ऑफ बडोदा : झेडओएसएआर १३(२) एबीहायटेक १४६

दिनांक-३१/०८/२०२० कर्जदारास सचना (सरफेसी ॲक्ट २००२ च्या कलम १३ मधील उप–कलम(२) अनुसार

	4.5141.11	.K-1 11 (11 1 1 1 1 1	3170 1001	 1-11(1 0 1	1111/1/ 513/11/
मती					

मा. श्री/श्रीमती	गि/श्रीमती					
कर्जदार	कर्जदार	सह-कर्जदार/गहाणदार :	जामीनदार/गहाणदार	जामीनदार/गहाणदार		
नं. ४०६/४२१/१ आणि ४२१/२ मु. पो. वालकी, ता व जिल्हा अहमदनगर,	फ्लॅट नं. ई-४०४, १०, कस्तुरकुं ज, भासले	४०६/४२१/१ आणि ४२१/२ मु.पो. वालकी, ता व जिल्हा अहमदनगर,	कामगारसदन, वॉर्ड नं. ६, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र-४१४६०३ गट नं. ११९/६, शिरसगाव, ता.	9) मे. अरिहंत केमिकल्स् सिन्स् (इंडिया) प्रा. लि.,,एफ ३ कृष्णा नगर, बिल्डींग नं. १, चांदवरकर रोड, बोरिवली, पश्चिम (मुंबई) महाराष्ट्र-४०००९२. २९५/ए, ७०१/ ७०२, सौमित्र बिल्डिंग, भिमानी स्ट्रीट, बीएच रोड, बीएचडी, माटुंगा रोड, माटुंगा मुंबई, महाराष्ट्र-४०००१९		

संदर्भ : आमच्या पुणे कॅम्प शाखेकडून घेतलेले कर्ज

 अपणास आम्ही प्रदान केलेल्या विविध कर्जस्विधा आणि त्याच्या मान्यतेसाठीच्या अटी या संदर्भातील आमचे पत्र क्र. डीबी/कॅम्प/ एडीव्ही/२०१४ दि. 0५/0३/२०१४ याचा याला संदर्भ आहे वर नमूद केल्यानुसार कर्जमंजूरी आणि आपण आवश्यक ते तारण प्रदान केल्यानंतर आपण आणि श्री. प्रवीण बाळकृष्ण पांडे आणि मेसर्स अरिहंत केमिकल रेसिन (इंडिया) प्रा. लि. यांनीही तारण देऊन या कर्जाचा वापर सुरु केला आहे ज्याचा उल्लेख पूढे करण्यात आला आहे. विविध कर्ज/कर्जसूविधा खात्यांच्या संदर्भातील सध्याची येणे बाकी रक्कम आणि अशा कर्जाच्या संदर्भात सुरक्षा हक्क यांचा तपशील पुढीलप्रमाणे

सुविधेचा प्रकार	(लाखात)	व्याजदर	दि. ३१/०८/२०२० रोजी + दि. ३१/०८/२०२० पर्यंत लागू न केलेले व्याज आणि इतर आकार
टर्म लोन	2000.000	90.24%+9.60%+	येणे रक्कम : २,१८,७३,८७३.२७ लागू न केलेले व्याज : १,४८,६९,७३६.१० रु. ३,६७,४३,६०९.३७ + त्यावरील व्याज इतर आकार
		एकूण	रु. ३,६७,४३,६०९.३७ + त्यावरील व्याज इतर आकार

सिक्युरिटीज्च्या १) सह-कर्जदार श्रीधर महासूदेव बोथे यांच्या २) प्रवीण बाळकृष्ण पांडे यांच्या मालकीचा ३) मे. अरिहंत केमिकल्स प्रा. लि. यांच्या मालकीचा मालकीची असलेली मोकळी जमीन, गृट नं. ४२१/१, असलेला प्लॉर्ट गृट नं. ११९/६, गाव असलेला फ्लॅट नं. डी-१८०२, मॅक्सिमा, डी कासाबेला संक्षिप्त वर्णनासह क्षेत्रफळ ६९ आर, गट नं. ४२९/२, क्षेत्रफळ ०८ आर शिरसगाव, श्रीरामपुर-नेवासा रोड, गोल्ड, खिडकाळेश्वर मंदिराजवळ आणि शिळफाटा, गाव आणि गट नं. ४०६ू, क्षेत्रफळ ८६.५ आर श्रीरामपूर, जि. अहमदनॅगर, महाराष्ट्र येथे |निलजे, ता. कल्याण जिल्हा, ठाणे-४२१२०१ वालकीफाटा, गाव वालकी, ता. अहमदनगर, महाराष्ट्र

२) आपणास माहित आहे की आपण नोव्हेंबर २०१४ मध्ये संपलेल्या तिमाहीत वरीलप्रमाणे कर्ज/येणे बाकी रक्कम जमा करण्यात आपण कसूर केलेली आहे त्याचप्रमाणे आपण मुदत कर्ज/मागणी कर्ज यांचे हप्ते जे त्यानंतर येणे बाकी होते त्यांची परतफेड करण्यात कसूर केली आहे. 3) आपण वरीलप्रमाणे कसूर केल्याचा परिणाम म्हणून आपले कर्जखाते रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे आदेश आणि मार्गदर्शक सूचना यानुसार २८/०२/२०१५ रोजी (एनपीए निश्चित होण्याची तारीख) अनुत्पादक खाते ठरले आहे. आम्ही वारंवार केलेल्या विनंत्या आणि मागण्या यानंतरही आपण त्यावरील व्याजासह येणे रक्कमेची परतफेड केलेली नाही आणि बँकेने आपल्याविरोधात १३/०७/२०१६ रोजी दावा ओए क्र. ५४१/२०१६ हा सन्माननीय डीआरटी पुणे यांच्याकडे येणे बाकी रक्कम रु. ३,१५,७७,४८८.१३ वसूल करण्यासाठी सादर केला आहे. ४) वर क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध प्रकारचे तारण देऊन आपण प्राप्त केलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या संदर्भात आपली असमर्थता लक्षात घेता आणि आपले खाते अनुत्पादक खाते ठरविण्यात आल्याच्या संदर्भात आम्ही आपणास सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसमेंट ऑफ सक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३ आणि उपकलम (२) अनुसार आपणांस सूचना देत आहोत आणि आपणांकडून येणे असलेली एकत्रित रक्कम रु. ३,६७,४३,६०९.३७ (अधिक त्यावरील व्याज आणि अन्य आकार) ज्याचा उल्लेख कलम १ मध्ये करण्यात आला आहे.तो या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करावी. आपणास आणखी सूचना देण्यात येते की, वर नमूद केल्यानुसार रक्कम आणि ती परत केल्याच्या तारखेपर्यंतचे व्याज याची आपण परतफेड केली नाहीत तर आम्ही आपणांविरूद्ध वरील कायद्याचे कलम १३ आणि उपकलम (४) अनुसार प्राप्त झालेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकारांनुसार कारवाई करण्यास मुक्त आहोत. ५) कृपया नोंद घ्यावी की वर कलम १ मध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक कर्जसुविधेवर व्याजाची आकारणी सुरु राहील.६) आम्ही आपले लक्ष वरील कायद्याच्या कलम १३ च्या उपकलमाकडे वेधीत आहोत त्याअनुसार आपणास वर कलम क्र. १ मध्ये नमुद केल्यानुसार कोणत्याही प्रकारची मालमत्ता विक्री, लीज किंवा अन्य मार्गाने (व्यवसायाच्या सर्व साधारण पध्दतीव्यतिरिक्त) बँकेची लेखी संमती असल्याविना हस्तांतरीत करण्यास प्रतिबंधीत करीत आहोत आपण हेही लक्षात घ्यावे की, वरील कायद्याच्या कलम १३(१३) अनुसार पूर्तता न करणे ही सदर कायद्याच्या कलम २९ अनुसार शिक्षेस पात्र होणारा गुन्हा आहे. ७) आणखी आपले लक्ष सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) कडे वेधण्यात येत आहे. ज्यातील तरतुर्दीनुसार आपण, जर रक्कम सर्व खर्च, आकार आणि बँकेस आलेला सर्व खर्च, आपण सदरची जाहीर लिलाव/दरपत्रके मागविणे/निविदा खासगी करार याकरीता करण्यात येणारी जाहीरात प्रकाशित होण्याआधी जमा करुन मालमत्ता सोडवून घेऊ शकता कृपया याची नोंद घ्यावी की ही सूचना प्रकाशित झाल्यानंतर वरीलप्रमाणे गहाण मालमत्ता सोडवून घेण्याचा आपला अधिकार शाबूत राहणार नाही. ८) कृपया याची नोंद घ्यावी की, ही मागणी सूचना कोणत्याही पूर्वपरवानगी असून, आपणांकडून आम्हास येणे असलेली रक्कम मागणी करण्यास आम्हास असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपाय करण्यास आम्हास प्रतिबंध करू शकत नाही. आपले विश्वास,

> (पी. नागेश्वरराव) उपमहाप्रबंधक (अधिकृत अधिकारी)

स्थळ : पुणे

दिनांक : 09/0९/२०२०

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८ विद्युत विभाग

ई निविदा सूचना क्र -विद्युत/मुख्यालय/ब/ग/ड/14-16/2020-2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून खालील नमुद केलेल्या कामासाठी ई टेडरिंग पद्धतीने परसेंट रेट निविदा मागविण्यात येत आहे. प्रचलित दराने GST बिलात अदा केली जाईल त्यामुळे GST वगळून दर द्यावेत.

निविदा नोटीस क्रमांक			बयाणा रक्कम	अनामत रक्कम		निविदा फॉर्म फी जीएसटीसह (परत न मिळणारी)	
14-01/2020- 2021	एम्. एम्. स्कुल ते डांगे चौक व्हाया काळेवाडी फाटा या बी.आर.टी. रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्थेची वार्षीक पध्दतीने देखभाल दुरुस्ती करणे. (प्रभाग क्र.23 व 24)(2020-2021)		4018	20089	12	1269	
14-02/2020- 2021	थेरगाव उपविभागातील टी-5 फीटींगची वार्षीक पध्दतीने देखभाल दुरुस्ती करणे.(2020-2021)	401785	4018	20089	12	1269	
14-03/2020- 2021	ग क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील थेरगाव उपविभाग अंतर्गत उद्यानातील सर्व विद्युत यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करणे.(सन 2020-2021)	401753	4018	20088	12	1269	
14-04/2020- 2021	ग क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील थेरगाव उपविभाग अंतर्गत उद्यानातील विविध प्रकारचे बोअखेल,कारंजे व धबधबे देखभाल दुरूस्ती करणे.(सन 2020-21)	401780	4018	20089	12	1269	
14-05/2020- 2021	थेरगाव उपविभागाअंतर्गत परिसरातील मुदतबाह्य झालेल्या/ हमी कालावधी संपलेल्या एल,ई.डी फिर्टींग बदलणे व दुरुस्त करणे.	1339205	13392	66960	12	2384	
14-06/2020- 2021	ड प्रभाग वाकड उप विभागाचे परिसरातील तसेच बीआरटी रस्ता व त्यालगतच्या रस्त्यावरील दिवाबत्तीचे केबल, पोल, फिटींग फिडर पीलरची तसेच बसथांब्यांवरील व्यवस्थेची चालन देखभाल दुरूस्ती करणे.		22321	111604	12	2384	
14-07/2020- 2021	मनपा प्रशासकीय इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणेचे चालन व देखभाल दुरूस्ती करणे	2018310	20183	100916	12	2384	
14-08/2020- 2021	मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहातील ध्वनीक्षेपण व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती करणे.2020-21	746059	7461	37303	12	1639	
14-09/2020- 2021	मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील विविध वातानुकुलन यंत्रे व जलशित यंत्रे यांची वार्षीक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करणे. 2020-21	1725013	17250	86251	12	2384	
14-10/2020- 2021	मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील विद्युतीकरणाची वार्षीक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करणे. 2020-21	1337334	13373	66867	12	2384	
14-11/2020- 2021	 मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील जिनत्र संचाची वार्षीक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करणे. 2020-21 		13372	66861	12	2384	
14-12/2020- 2021	 मनपाच्या प्रशासकीय इमारतीमधील विद्युत संच,ट्रान्सफॉर्मर,पॅनेलची वार्षीक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करणे. 2020-21 		12470	62351	12	2384	
14-13/2020- 2021	ड प्रभाग ताथवडे पुनावळे उप विभागाचे परिसरातील बीआरटी रस्ता व त्यालगतच्या रस्त्यावरील दिवाबत्तीचे केबल, पोल, फिटींग फिडर पीलरची तसेच बसथांब्यांवरील व्यवस्थेची चालन देखभाल दुरूस्ती करणे.	2008879	20089	100444	12	2384	
14-14/2020- 2021	ड प्रभाग पुनावळे परिसरातील रस्त्यावरील दिवाबत्तीचे केबल, पोल, फिर्टीग फिडर पीलरची तसेच बसथांब्यांवरील व्यवस्थेची चालन देखभाल दुरूस्ती करणे.	1991224	19912	99561	12	2384	
14-15/2020- 2021	ड प्रभाग ताथवडे परिसरातील रस्त्यावरील दिवाबत्तीचे केबल, पोल, फिटींग फिडर पीलरची दिवाबत्ती व्यवस्थेची चालन देखभाल दुरूस्ती करणे.	1992534	19925	99627	12	2384	

वरील कामांसाठीचा तपशील उदा. बयाणा, अनामत रक्कम, निविदाच्या अटी शर्ती, निविदा शेड्यूल्ड बी इ. माहिती https://mahatenders.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदरची निविदा पध्दत ई टेडरिंग पद्धतीने मनपाच्या वेबसाईटवरून निविदा भरावयाची आहे. सदरची ई टेडरिंग प्रक्रिये अंतर्गत निविदा दि. 15/09/2020 दुपारी 3.00 वाजेपर्यंत ई टेडरिंग पद्धतीने वेबसाईटवरुनच भरता येतील. निविदाधारकानी निविदेची फॉर्म फी बयाणा रक्कम मनपा पेमेंट गेट वे सिस्टिमद्वारे भरावयाची आहे. कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांनी स्वतःकड़े राखुन ठेवला आहे.सदरची निविदा https://mahatenders.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

चिंचवड उपविभाग परिसरातील दिव्यांची देखभाल व दुरुस्ती करणे (2020- 4458000 44580 222900

ई-निविदा उपलब्ध कालावधी	:	दिनांक- 01/09/2020 ते 15/09/2020
ई-निविदा अंतिम वेळ व दिनांक	14	दिनांक- 15/09/2020 दुपारी 3.00 वा.
निविदा उघडणेचा दिनांक	;	दिनांक- 17/09/2020 दुपारी 3.00 वा. (शक्य झाल्यास)

क्र. विमुका/04/कावि/308/2020.

दि. 31/08/2020.

epaper.loksatta.com

जाहिरात क्र. 463

14-16/2020-

2022

2021)

(प्रवीण तुपे) अति. आयुक्त (3) तथा सह शहर अभियंता (वि/यां) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी - 18.

2384

🔘 पंजाब नैसनल बैंक punjab national bank

(A Govt. of India Undertaking) वस्ती विभाग : मंडळ कार्यालय, अरोरा टॉवर्स, ९ मोलेदिना रोड, कॅम्प, पुणे - ४११००१ फोन : ०२०-२६१३३९२६/०२०-२६१३९०८४, मो. नं. : ९९३०९२३२६३ ईमेल : copunesamd@pnb.co.in

चुकिची दरुस्ती

तमाम लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की दिनांक ३०/०८/२० रोजी इंडीयन एस्क्सप्रेस य वृत्तपत्रात, पंजाब नॅशनल बॅंक, मंडळ कार्यालयची ई-लिलाव विक्री नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामधील अ.क्र. ८, पीरक्वेअर फुड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड, यांची अनामत रक्कम दिनांक ०५,९०,२०२० आणि लिलाव विक्री दिनांक ०७.१०.२०२० स. १०.१५ ते स. ११.०० अशी वाचण्यात यावी. अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक

1500 hrs. of 21.09.2020.

२९ आर यांसी चत्:सिमा खालीलप्रमाणे:

पुणे, दिनांक :३१/०८/२०२०

अ.क्र.

असेल.

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

पुणे-४११०३७.

होता परत आल्यामुळे संबंधित पेपर प्रसिद्धी करण्यात येत आहे.

दाखवा नोटीस आणि त्यांच्याविरुद्ध प्रतिनिधित्वासाठी संधी.

आहोत व आपणांस यानुसार कळवीत आहोत.

चालू खाते (करंट अकाऊंट) आहे.

रू.२.१८ कोटी एवढी आहे.

NOTICE

ISMT Limited

Regd. Office: Panama House (Earlier Known as

Pune - 411014

Phone: 020-41434100 Fax: 020-26630779

E-mail: secretarial@ismt.co.in

Website: www.ismt.com

CIN:L27109PN1999PLC016417

Lunkad Towers), Viman Nagar,

Pursuant to Regulations 29 & 47 of the SEB (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on September 07, 2020 inter-alia, to consider the Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2020. Further details will be available on the Company's website www.ismt.com & Stock Exchanges' website www.bseindia.com & www.nseindia.com.

31 August, 2020 Company secretary

Sr. Airport Director, MIHAN INDIA LIMITED

विनोद उल्हास शेटे, ॲडव्होकेट

अंदाजपत्रकीय

रक्कम (रु.)

1,75,29,494/-

1,75,29,204/-

सही/-

मुख्याधिकारी

रत्नागिरी नगर परिषद

अंचल दबावग्रस्त अस्ति वसुली शाखा

लांजेकर बिल्डिंग, मार्केट यार्ड रोड, पूणे ४१९०३७

ओंकार ज्योती निवास, दुसरा मजला,

८५८ भीम सोसायटी, सहकारनगर पोलीस चौकीजवळ

रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी

कामाची ई-निविदा अर्हताप्राप्त ठेकेदार यांसकडून ब-1

मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी हे खालील

पद्मावती, पुणे-४११००९. मो.नं. ९७६३६२८२८६

MIHAN INDIA LIMITED

(A Joint Venture of MADC and AAI)

1st Floor, Old Terminal Building, Dr. Babasaheb Ambedkar International Airport,

Nagpur - 440005 | E-mail : civil@mihanindia.org

TENDER NOTICE : CE-2021-T

MIHAN India Ltd. invites e-tenders for "Providing Consultancy Service for Obtaining Environmental Clearance from MOEF & CC for Proposed

Multi-Modal International Passenger & Cargo Hub Airport at Nagpur

(MIHAN)". Tender can be downloaded from 1500 hrs. of 01.09.2020 to

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या

मिळकतीचे विद्यमान मालक **सौ. शुभांगी पंकज गृंदेचा** यांनी आमचे अशिल यांना सदर जमिन

मिळकत खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले असून सदरची मिळकत ही निर्वेध व निजोखमी

असल्याचा 'भरवसा त्यांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. सदर जमिन मिळकतीवर कोणाचाही

कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, साठेखत, विसार, ॲक्वीझिशन,

रिक्वीझिशन, लीज, कर्ज बोजा वगैरे तत्सम प्रकारचे हक्क असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस

प्रसिध्द झालेपासून १५ दिवसांचे आत आमचे खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसहित समक्ष भेटून

खात्री पटवन द्यावी अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे अशिल

पुणे पोट तुकडी तालुका हवेली, मे.दुय्यम निबंधक साहेब हवेली १ ते २८ यांचे कार्यक्षेत्रातील व

नं. २२० यांसी क्षेत्र ०५ हे. १७ आर + पो.ख. क्षेत्र ०० हे. ६५ आर असे एकुण क्षेत्र ०५ हे. ८२ आर

यांसी आकार ०२ रू. ६० पैसे पैकी सौ. शुभांगी पंकज गंदेचा यांचे अविभे मालकी हक्काचे क्षेत्र ०

हे. ७४.९ आर यांसी आकार ०० रू.५९ पैसे पैकी आमचे अशिल यांना विकत असलेले क्षेत्र ०० हे

पश्चिमेस : विनोद राठोड यांची मिळकत, उत्तरेस : अंतर्गत जाणारा बहिवाट रस्ता.

पूर्वेस : ओसवाल व गुंदेचा यांची मिळकत, दक्षिणेस : गट नं.२१९,

नमुन्यात online पद्धतीने मागवित आहोत.

कामाचे नाव

केंद्रीय चौदाव्या वित्त आयोग प्राप्त

पंपिंग यंत्रणा पुरवठा, उभारणी,

कार्यात्मक अनुदानाअंतर्गत रत्नागिरी

केंद्रीय चौदाव्या वित्त आयोग प्राप्त

कार्यात्मक अनुदानाअंतर्गत रत्नागिरी

नगरपरिषदेच्या साळवी स्टॉप येथील

जलशुद्धीकरण केंद्राची सर्वसमावेशक

दुरुस्ती व इतर अनुषांगिक कामे करणे.

सदर कामाची संपूर्ण निविदा प्रक्रीया ई-निविदेद्वारे ऑनलाईन

पद्धतीने संगणक प्रणालीवर होईल. सदर निविदेसंदर्भातील निविदा

सूचना प्रसिद्धी, अटी व शर्ती, आवश्यक असणारी कागदपत्रे,

शुद्धीपत्रक व इतर तपशिलासह सविस्तर माहिती

http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर

दि. 31/08/2020 ते दि. 26/09/2020 या कालावधीत उपलब्ध

ज्याअर्थी बँकेने खाली नमूद केलेल्या पत्त्यांवर कारणे दाखवा नोटीस पाठवली व जी प्राप्त न

कारणे दाखवा नोटीस

भी. शशिकांत लक्ष्मण म्हात्रे, फ्लॅट नं. ९, कैलाश हाईटस्, गुलटेकडी, मार्केट यार्ड,

२) सौ. रंजना शशिकांत म्हात्रे, फ्लॅट नं. ९, कैलाश हाईटस्, गुलटेकडी, मार्केट यार्ड,

श्री. मनिष शशिकांत म्हात्रे, ३८८ए, कल्पना अपार्टमेंट, भवानी पेठ, पुणे-४९१०४२. श्री. सूरज शशिकांत म्हात्रे, फ्लॅट नं. ९, कैलाश हाईटस्, गुलटेकडी, मार्केट यार्ड,

संदर्भ : श्री. शशिकांत लक्ष्मण म्हात्रे, सौ. रंजना शशिकांत म्हात्रे, श्री. मनिष शशिकांत म्हात्रे

आणि श्री. सूरज शशिकांत म्हात्रे यांना दुराग्रही थकबाकीदार म्हणून घोषित करण्यासाठी कारणे

आपले सदर खाते, जे व्याज/हप्ता न भरल्यामुळे बॅकेच्या पुरतकामध्ये दि. ३०/०९/२०१५

रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून परिवर्तित करण्यात आले आहे, त्याचा आम्ही संदर्भ देत

यानुसार आम्ही आपणांस असेही कळवीत आहोत की, आपण कर्जदार म्हणजे कंपनी/पेढी

/कर्जदार /जामीनदार, कंपनी, पेढी आणि त्यांचे संचालक/भागीदार/प्रोप्रायटर/ जामीनदार यांच्या कृती, त्यांच्या अपेक्षित कार्यवाहीतील त्रुटी, करार, दस्तावेज, पत्रे इ. वरून आपल्या

खात्याची छाननी केल्यानंतर बँकेच्या कमिटी ऑफ एक्झिक्युटीव्ह ऑन विलफुल डिफॉल्टर्स यांचे निर्देशानुसार आणि रिझर्व्ह बेंक ऑफ इंडियाने दिलेल्या पुढील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपले

ह्न वरीलपैकी एक कर्जदार श्री. शशिकांत लक्ष्मण म्हात्रे यांचे हॉटेल निशा रेस्टॉरंट या नावाने

ह्न श्री. शशिकांत लक्ष्मण महात्रे यांच्या नेट वर्ध सर्टिफिकेटनुसार त्यांची एकूण मालमत्ता

म्हणून (कर्जदाराने कर्ज घेतलेल्या संबंधित कर्जदात्याला कर्जाची देय रक्कम

भरण्यात/परतफेड करण्याच्या कर्तव्यात कसूर केली आणि क्षमता असूनसुद्धा कर्जाची

कर्जदाराने मूळ मालकी कराराची रंगीत झेरॉक्स प्रत बेंकेला सादर करून गृह कर्ज आणि गहाण-

तारण कर्ज मिळविले आहे आणि त्यापूर्वी वीरशैब सहकारी बेंक लि., कोल्हापूर यांच्याकडून (मंजूर तारीख १६/११/२०१३) व युनियन बँक ऑफ इंडिया, नवी पेठ शाखा यांच्याकडून (मंजुरी

म्हणून (कर्जदाराने कर्ज घेतलेल्या संबंधित कर्जदात्याला कर्जीची देय रक्कम भरण्यात/परतफेड

करण्याच्या कर्तव्यात कसुर केली आणि बँकेला कोणतीही माहिती न देता, मुदत कर्ज प्राप्त करण्याच्या

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि नैसर्गिक न्याय प्रक्रियेच्या तत्त्वानुसार, आपण,

आपली इच्छा असल्यास, सदर पत्र प्राप्त झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांचे आत आमचे

कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीद्वारे आपले म्हणणे पाठवावे आणि

त्यात बॅकेने आपले खाते आणि आपण यांना द्राग्रही थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) म्हणून

का वर्गीकृत करू नये याचा खुलासा करावा. आपले म्हणणे मिळाल्यावर आपल्याला दुराग्रही

थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) म्हणून वर्गीकृत करण्यासंबंधी वैयक्तीक सुनावणी द्यायची

कृपया नोंद घ्यायी की, सदर पत्र प्राप्त झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांचे आत, बँकेने

आपणाला द्राग्रही थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) म्हणून घोषित करण्याच्या हेतूसंबंधी आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास, बँक पुढील कार्यवाही करेल आणि आपले खाते द्राग्रही

थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) म्हणून घोषित करेल. बँकेने दुराग्रही थकबाकीदार

(विलफुल डिफॉल्टर) यांचे नांव आणि फोटो वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याचा अधिकार

राखन ठेवला आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक

संबंधित पत्रव्यवहार हा कमिटी ऑफ एक्झिक्युटिव्हज् ऑन विलफुल डिफॉल्टर्स (सी.ओ.ई.)

पत्र क्र. झेडओएसएआर:एससीएन:शशिकांत:२०:१२४, दि. १३/०८/२०२०

तारीख २६/०२/२०१३) आमचा चार्ज (ताबा) तयार होण्यापूर्वी कर्ज घेतले होते.

हेतूने बेईमानी करून जंगम अचल मालमत्ता तसेच स्थावर मालमत्ता काढून घेतली आहे.)

किया नाही या निर्णयासंबंधी अधिकार समितीने राखून ठेवला आहे.

तत्त्वांनुसार बँक वसुली प्रक्रिया करण्यास सुरूवात करेल.

यांच्या निर्देशानुसार करण्यात आला आहे.

खाते 'दुराग्रही थकबाकीदार' (विलफुल डिफॉल्टर) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

नं. ५-१, २ रा मजला, रिलायन्स मोअरजवळ, कोल्हापूर-४१६००१.

पुणे-४११०३७. तसेच : सी वॉर्ड, सिटी स.नं. १२३८, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी, फ्लॅट

नगरपरिषदेच्या शिळ जॅकवेल येथे नविन

कार्यन्वयन व इतर अनुषांगिक कामे करणे.

जिल्हा परिषद पुणे तसेत तालुका पंचायत समिती हवेली यांचे हददीतील **गाव मौजे आर्वी** येथील **गट**

पुढील खरेदीचा, व्यवहार पूर्ण करतील तद्नंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही.

For further details visit https://mahatenders.gov.in

For ISMT Limited Chetan Nathani

cirppanache@gmail.com वर मेल पाठवा.

अनुज बाजपेई - ठराव व्यावसायिक

पनाचि अल्युमिनियम एक्सट्जन्स लिमिटेड

एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लिमिटेड CIN:L92140MH1999PLC120516

पनाचि अल्युमिनियम एक्सट्रजन्स लिमिटेड

अर्ज जी - स्वारस्याच्या अभिव्यक्तीसाठी निमंत्रण

(नादारी आणि दिवाळखोरी (कॉर्पोरेट व्यक्तीसाठी दिवाळखोरी टरावप्रक्रिया).

नियमावली, 2016च्या नियम 36 ए (1) च्या अंतर्गत)

स्वरास्याच्या अभिव्यक्तीसाठी (ईओआय) मध्ये विस्तार

ह्याद्वारे कळविण्यात येत आहे की पनाचि अल्युमिनियम एक्सट्रजन्स लिमिटेडच्या चालु असलेल्या दिवाळखोरी

ठराव प्रक्रियेमधील ठराव नियोजनाच्या सादरीकरणासाठी स्वारस्याच्या अभिव्यक्ती असलेला अर्ज जो विविध

वृत्तपत्रामध्ये 20 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध ज्ञाली होता. कोविंड 19 च्या उद्वेकामुळे घालण्यात आलेल्या

वेविध प्रकारच्या निर्वधांच्यामुळे ईओआय च्या संदर्भात विविध कागदपत्रांच्या सादरीकरणासाठीची कालमर्यादा

बदलण्यात आली आहे. ईओआयच्या सादरीकरणासाठी शेवटचा दिनांक 15 सप्टे. 2020आहे. सर्व इच्छुक

ठराव नियोजन अर्जदारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी बदललेली कालमर्यादा प्राप्त करण्यासाठी

संकेतस्थळ : www.headwayip.com ह्या संकेतस्थळाला कृपया भेट द्या किंवा

दिनांकः ०१ सप्टेंबर २०२०

ठिकाणः मुंबई

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, ए-विंग, मातुल्या सेन्टर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प) मुंबई - ४०० ०१३. दुरध्वनी क्र. ०२२ ६६६२०६००. फॅक्स : ०२२ ६६६१५०३०. Website: www.enil.co.in, E-mail: enil.investors@timesgroup.com

एन्टरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड ('कंपना / ईएनआयएल ') च्या सदस्यांना विनंती करण्यात येते की, कंपनीची २१वी वार्षिक सर्वसाधरण सभा ('ए जी एम') **बुधवार दिनांक २३** सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ३.०० (भा.प्र.वे.) वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्ही सी')/ अन्य ऑडीओ व्हिज्युअल ('ओ ए व्ही एम') माध्यमाद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरत्त्वी आणि त्या अंतर्गत केलेली नियमावली तसेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (सुचीबध्दता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियामावली, २०१५ (सूचीबध्दता विनियामावली) सहवाचता भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ ('सेबी') ('प्रयोज्य परिपत्रके') व कंपनी कामकाज ('एम सी ए') मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले दिनांक ०८ एप्रिल, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक ०५ मे, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० आणि अन्य प्रयोज्य परिपत्रके यांचे अनुपालन करुन आयोजित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. सभासदांना एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद वेन्लेल्या प्रक्रियेनुसार सभासदांच्या लॉगीन अधिकारलेखांसह एजीएम मध्ये https://emeetings.kfintech.com वरुन उपस्थित राहता येईल. सदर अधिनियमाचहे कलम १ ० ३ अन्वये एजीएम च्या गणपूर्तीच्या उद्देशाने सदस्यांच्या सहभागाची गणना व्ही सी / ओएव्हीएम

प्रयोज्य परिपत्रकांचे अनुपालन करुन, कंपनीच्या ज्या सभासदांचे ईमेल पत्ते कंपनी / निक्षेपस्थानी भागिदारांकडे नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत, अशा सर्व सभासदांना संचालक मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल, स्वतंत्र आणि एकत्रिकृत वित्तीय विवरणे, एजीएमची सूचना आणि त्याला जोडावयाचे अन्य दस्तऐवज इत्यादीचा समावेश असणाऱ्या आर्थिक वर्ष २०१९-२०२० च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ३१ ऑगस्ट, २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त दस्तऐवज वंज्पनीच्या www.enil.co.in या संवेज्त स्थळावरील https://www.enil.co.in/financials-annual-reports.php वर आणि बी एस ई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या संकेत स्थळावर तसेच केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड ('R&TA'/ 'KFin') च्या https://evoting.karvv.com या संकेत स्थळावरील डाउनलोड सेक्शन मध्ये देखील उपलब्ध आहेत.

एजीएम च्या सुचनेमध्ये संदर्भित केलेले दस्तऐवज सभासदांना या सूचनेच्या परिपत्रकाच्या तारखेपासून एजीएम च्या तारखेपर्यंत enil.investors@timesgroup.com वरुन विनंती केल्यास कोणतेही शुल्क न आकारता पडताळणीसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरुपात उपलब्ध राहतील. ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पध्दत क्पया रिमोट ई-मतदानाची कार्यवाही, चौकशी, वक्ता नोंदणीकरण, ई-एजीएम सहभाग, एजीएम

- मधील मतदान आणि अन्य इ-एजीएमशी संबंधित कामकाज याच्या माहितसाठी वेब लिक https://emeetings.kfintech.com/video/howitworks.aspx वर क्लिक करा.: एजीएम मधील रिमोट ई-मतदान आणि मतदान करण्याची तपशीलवार कार्यपध्दती एजीएम
- च्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तसेच सदर तपशील कंपनीच्या https://www.enil.co.in/financials-annual-reports.php या संकेत स्थळावर
- सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आय डी वर लॉगीन अधिकारलेख आणि पासवर्डचा तपशील ई-मेल करण्यात आलेला आहे
- ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी करण्याकरिता, कृपया https://evoting.karvy.com (R&TA's ची वेबसाईट) या वेबसाईटवरील हेल्प आणि एफ ए क्यु सेक्शन ला भेट द्या किंवा https://evoting.karvy.com च्या डाऊनलोड सेक्शन वर भागधारकांसाठी उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल डाऊनलोड सेक्शन वर भागधारकांसाठी उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल डाऊनलोड करा किंवा evoting@karvy.com वर ई-मेल करा. ई-मेल नोंदविण्याची / अद्यावत करण्याची पध्दत :
- अमृतं सवरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना त्यांच्या आपआपल्या निक्षेपस्थानी भागिदारांकडे ई-मेल, मोबाईल चा तपशील नोंदविता येईल / अद्यावत करता येईल.
- मूर्त स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना einward.ris@kfintech.com या संकेत स्थळावर स्वाक्षरी केलेल्या विनंतीपत्राची प्रत, ज्यामध्ये सभासदाचे नाव, फोलिओ क्रमांक आणि पत्ता यांचा उल्लेख असेल, तसेच पॅनकार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि सभासदाच्या पत्त्याचा पुरावा म्हणून कोणतेही स्व-साक्षांकीत दस्तऐवज (जसे ड्रायव्हिंग लायसेन्स, इलेक्शन आय कार्ड, पासवर्ड इ.)आणि शेअर प्रमाणपत्राची प्रत यासह विनंती करुन कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडला
- ए जी एम ची सूचना आणि ई-मतदानाचा लॉगीन आय डी आणि पासवर्ड मिळविण्याकरिता केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडकडे (केवळ ए जी एम पर्यंत स्वरुपात) ई-मेल पत्ता नोंदविण्याची कार्यपध्दती ए जी एम च्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी https://ris.kfintech.com/email registration वर क्लिक करावे आणि कंपनीचे नाव जसे एन्टरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड हे नाव निवडावे आणि केवळ ए जी एम पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात ई-मेल पत्ता नींदविण्याच्या

पायऱ्यांचे पालन करावे कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारित कंपन्या (व्यवस्था आणि प्रशासन) नियमावली, २०१४ चा नियम २० अनुसार, कंपनीला आपल्या सभासदांना २१ व्या एजीएम मध्ये पार पाडावयाच्या सर्व कामाकाजावर आपआपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरुपात नोंदविण्याची सुविधा

पुरविण्याचा आनंद होत आहे. कंपनी अधिनियम २०१३ च्या तरतुदी आणि सदर नियमावली यांच्या अनुषंगाने खालील प्रमाणे तपशील देण्यात आलेला आहे. अ) २१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज इलेक्ट्रानिक स्वरुपात मतदान

करुन पार पाडावयाचे आहे, ब) रिमोट ई-मतदानाच्या प्रारंभाची तारीख आणि वेळ : शुक्रवार, दिनांक १८सप्टेंबर, २०२०

रोजी सकाळी ९.०० वाजता (भा.प्र.वे.) क) रिमोट ई-मतदानाच्या समाप्तीची तारीख आणि वेळ : मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर,

२०२० रोजी संध्या. ५.०० पर्यंत (भा.प्र. वे.) ड) सभासदांच्या मतदान हक्कांची गणना करण्याची अंतिम तारीख आणि वेळ : बुधवार दिनांक

१६ सप्टेंबर २०२०; ई) ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत. आणि सूचना पाठविल्यानंतर जे कंपनीचे सभासद बनलेले

आहेत, अशा व्यक्तींनी खालील पध्दतीने लॉगीन आय डी आणि पासवर्ड प्राप्त करावा.: १) जर सभासदाचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक हा फोलिओ क्रमांक/ डी पी आयडी क्लायंट आय डी नुसार नोंदविण्यात आलेला असेल तर सभासदाने

https://evoting.karvy.comच्या होम पेजवर जाऊन "Forgot Password" वर विलक करावा आणि पासवर्ड मिळविण्यासाठी फोलियो क्र. किंवा डी पी आय डी क्लायंट आय डी आणि पॅन क्र. टाकावा. २) सभासदाने आर अँड टी ए च्या दूरध्वनी क्र.: ०४०-६७१६२२२ वर किंवा टोल फ्री.

क्र. १८००-३४५-४००१ (सकाळी ९.०० वाजल्या पासून संध्या. ६.०० वाजे पर्यंत) ३) सभासदाने आर अँड टी ए च्या : evoting@karvy.com या ई-मेल आय डी वर

लिहावे किंवा श्रीम. सी. शोभा आनंद, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, (युनिट: एन्टरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गची बावली, फायनांशीअल डीस्ट्रिक्ट, नानक्रामगुडा, हैदराबाद-५०००३२ यांना विनंती करावी आणि युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त करावा.

४) जर सभासदाची यापुर्वीच आर अँड टी ए च्या ई-मतदान व्यासपीठावर नोंदणी झालेली असेल तर त्याला लॉगीनसाठी आपल्या विद्यमान पासवर्डचा वापर करता येईल . फ) सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

१) रिमोट ई-मतदानास सदर तारखेनंतर आणि वेळेनंतर अनुज्ञा दिली जाणार नाही. रिमोट ई-मतदानाच्या अखेरीस रिमोट ई-मतदानाची सुविधा तात्काळ बंद करण्यात येईल २) मतदानाची सुविधा ए जी एम मध्ये देखील उपलब्ध करुन देण्यात येईल आणि ए जी एम मध्ये

उपस्थित राहणाऱ्या ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदानाद्वारे यापुर्वी आपले मत नोंदविलेले नसेल अशा सभासदांना एजीएम मध्ये आपल्या अधिकारांचा वापर करता येईल. ३) सभासदास रिमोट मतदानाद्वारे आपल्या मतदान अधिकारांचा वापर केल्यानंतर देखील

सर्वसाधरण सभेमध्ये सहभाग घेता येईल. परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मतदान करण्यास अनुज्ञा देण्यात येणार नाही.; आणि

४) ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखे नुसार सभासदांच्या नोंदवही मध्ये नोंदविलेले असेल किंवा निक्षेपस्थानींनी ठेवलेल्या लाभाधिकारी मालकांच्या नोंदवही मध्ये नोंदविलेले असेल किंवा निक्षेपस्थानींनी ठेवलेल्या लाभाधिकारी मालकांच्या नोंदवही मध्ये असेल केवळ अश्या व्यक्ती सर्वसामान्य सभेमध्ये प्रकरण परत्वे रिमोट ई-मतदानाची सुविधा किंवा मतदानाची सुविधा वापरण्यास हक्कदार राहतील.

ग) वेबसाईट चा पत्ता: एजीएम ची सूचना कंपनीच्या www.enil.co.in वरील https://www.enil.co.in/financials-annual-reports.php वर लावण्यात आलेली आहे तसेच केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड च्या https://evoting.karvy.com या संकेत स्थळावर देखील लावण्यात आलेली आहे.

ह) इलेक्ट्रॉनिक स्वरुपामध्ये मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणतीही तक्रार संबोधित करण्यास जबाबदार असलेलि व्यक्ती: श्रीम. शी. शोभा आनंद, डेप्युटी जी. एम. केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, (युनिट: एन्टरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड). सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबावली, फायनांशीअल डीस्ट्रिक्ट, नानक्रामगुडा, हैद्राबाद – ५०००३२ ई-मेल आयडी : evoting@karvy.com, संपर्क क्र. ०४०-६७१६२२२; फॅक्स: ०४०-२३४३१५५१; टोल फ्री क्र.: १८००-३४५-४००१. ई-मतदानाशी संबंधीत कोणत्याही चौकशी करीता सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये मतदान करण्यासाठी स्वतंत्रपणे पुरविलेली ई-मतदानाची तपशीलवार कार्यपध्दती संदर्भित करावी. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीच्या बाबतीत कृपया https://evoting.karvy.com (आर अँड टी ए ची वेबसाईट) च्या हेल्प आणि एफएक्यु सेक्शनला भेट द्यावी किंवा https://evoting.karvy.com च्या डाऊनलोड सेक्शन वर भागधारकांसाठी उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल डाऊनलोड करावे

किंवा श्रीमती सी शोभा आनंद यांना १८०० ३४५ ४००१ (टोल फ्री क्र.) वर संपर्क

करावा. मतदान करण्यासाठी सभासदांना दिलेल्या सूचना वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. एन्टरटेनमेन्ट नेटवर्क (इन्डिया) लि. करीता

मेहुल शाह

पी. नागेश्वर राव, सहाय्यक महाप्रबंधक, अंचल दबावग्रस्त अस्ति वसूली शाखा

दिनांक : 09/0९/२०२० (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.)

दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२०

विरिष्ठ उपाध्यक्ष - अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव (एफसीएस क्र. - एफ५८३९)